

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
अंतर्गत १२.५ सें.मी. X २५ से.मी. पिशवीत रोपे २०
सें.मी. X ३० सें.मी. पिशवीत स्थानांतरीत करण्याचे
रोपवाटिकेचे तांत्रिक व आर्थिक मापदंडास मान्यता
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)
शासन निर्णय क्रमांक मगारो-२०१८/प्र.क्र.५१/मगारो-१
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २९ मे, २०१८

वाचा :-

- १) महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित)
- २) शासन निर्णय क्र. मगारो-२०१० / प्र.क्र.३५ / रोहयो-१, दिनांक-०९ डिसेंबर, २०१०
- ३) शासन निर्णय क्र. मगारो-२०११ / प्र.क्र.२८ / रोहयो-१, दिनांक-१० मे, २०११
- ४) शासन परिपत्रक क्र. मगारो-२०११ / प्र.क्र.८५ / रोहयो-१, दिनांक-०३ नोव्हेंबर, २०११
- ५) केंद्र शासनाचे मास्टर सक्क्यूलर (२०१६-१७), दिनांक-०१ एप्रिल, २०१६
- ६) शासन निर्णय क्र. मगारो-२०१६ / प्र.क्र.४० / रोहयो-१, दिनांक-०१ एप्रिल, २०१६
- ७) शासन निर्णय क्र. मगारो-२०१६ / प्र.क्र.१०३ / रोहयो-१, दिनांक-२९ सप्टेंबर, २०१६
- ८) केंद्र शासन राजपत्र क्र. S.O.१४०६ (E), दि.२८ मार्च, २०१८
- ९) महसूल व वन विभागाचा दि.०६ एप्रिल, २०१८ चा प्रस्ताव

प्रस्तावना :-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोपवाटिका तयार करताना लहान रोपे १२.५ सें.मी. X २५ से.मी. व उंच रोपे २५ सें.मी. X ४० सें.मी. आकाराच्या पिशवीत तयार करण्याबाबतच्या तांत्रिक व आर्थिक सुधारित मापदंडास संदर्भाधिन दि. २९ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

२. वन विभागामार्फत ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सन २०१८ मध्ये १३ कोटी व सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे अनुषंगाने ४६ कोटी रोपे निर्मिती करावयाची आहे. सदरहू रोपे निर्मिती करिता २५ सें.मी. X ४० सें.मी. आकाराच्या पिशवीत स्थानांतरीत करण्याकरिता रोपवाटीकेत जास्त क्षेत्राची आवश्यकता राहिल तसेच त्या ठिकाणी पाणी व रोपवाटीकेकरिता आवश्यक असलेल्या इतर बाबींची पूर्तता होणे आवश्यक राहिल व अशा रोपवाटीकेस योग्य जागा सर्व ठिकाणी उपलब्ध होणे शक्य

होणार नाही. सदर बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १२.५ सें.मी. X २५ सें.मी. पिशवीतील रोपे २० सें.मी. X ३० सें.मी. पिशवीत स्थानांतरीत करण्याचे नमूना अंदाजपत्रक वन विभागामार्फत तयार करून सदर नमूना अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत वन विभागाने प्रस्ताव सादर केला आहे.

३. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.२८ मार्च, २०१८ च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र राज्याकरिता दि. ११ एप्रिल, २०१८ पासून अकुशल मजुरीचा दर रु.२०३/- प्रतिदिन निश्चित केला आहे.

४. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेवून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लहान रोपवाटीका भाग-१ मधील १२.५ सें.मी. X २५ सें.मी. पिशवीतील रोपे उंच रोपे रोपवाटीका भाग-२ मधील २० सें.मी. X ३० सें.मी. पिशवीत स्थानांतरीत करण्याच्या तांत्रिक व आर्थिक मापदंडास पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. (सविस्तर दरपत्रक परिशिष्ट-अ (रोपवाटीका भाग-२) सोबत जोडण्यात येत आहे.)

परिशिष्ट-अ रोपवाटीका

बाब	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत रोपवाटीका भाग-२ (१०००) रोपांसाठी (मजुरीचा दर रु.२०३/- प्रतिदिन प्रमाणे)	
रोपाचा प्रकार	रोपे तयार करण्यासाठी पिशवीचे आकारमान	साहित्य व मजुरीसह रोप तयार करण्याचा खर्च (रूपये)
उंच रोपे रोपवाटीका भाग-२ (कालावधी ९ महिने)	२०.००X३०.०० सें.मी.	३१,८९२.०२ म्हणजेच रूपये ३१.८९ (प्रतिरोप)

२. सदर कार्यक्रम राबविताना वर नमूद शासन निर्णय दिनांक २९ सप्टेंबर, २०१८ मधील अटी व शर्ती लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१८०५२९१५४४२४३०१६ असा आहे. सदरआदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. प्रमोद शिंदे)
उप सचिव (रोहयो)

प्रत :-

- १) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई -३२
- २) मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
- ३) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई-३२
- ४) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य, महाराष्ट्र राज्य
- ५) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई -३२
- ६) मा. मुख्य सचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई -३२
- ७) सचिव (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) आयुक्त, महात्मा गांधी नरेगा आयुक्तालय, नागपूर
- १०) आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ११) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई -३२ (प्रसिद्धिकरिता)
- १२) जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी (मुंबई व मुंबई उपनगरे वगळून) सर्व
- १३) प्रधान मुख्य वन संरक्षक, नागपूर
- १४) संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
- १५) संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे
- १६) संचालक, फलोत्पादन, पुणे
- १७) संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे
- १८) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई
- १९) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
- २०) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर

- २१) सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (मुंबई व मुंबई उपनगरे वगळून) सर्व
- २२) सर्व उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय.
- २३) सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- २४) सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
- २५) मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे, (स्थानिक स्तर) विभाग पुणे
- २६) कक्ष अधिकारी, संग्राम कक्ष, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
- २७) (महाऑनलाईनवर प्रसिध्दीसाठी)
- २८) सारसंग्रह रोहयो - १ / निवडनस्ती (रोहयो-१)

५७/५

शासन निर्णय क्रमांक मप्रारो-२०१८/प्र.क्र.५१/मप्रारो-१, दि.२९/५/२०१८ चे सहप्रव
पाराशब्द - अ


रापवाटाका भाग-१


पॉलिथिन पिशावीतील (२० सें.मी. X ३० सें.मी. आकाराचे) रोपे तयार करणे
(कालावधी ९ महिने)

दैनंदिनी मजुरीचा दर रुपये २०३.००

अ.क्र.	कामाचा तपशील	१००० रोपांसाठीचा दर			
		मनुष्य दिवस	मजुरी	साहित्य व परवटा	एकूण रक्कम
१	२	३	४	५	६
१	रोपवाटोकेसाठी भाड्याने जागा घेणे	०.००	०.००	९००.००	९००.००
२	पॉलिथिन पिशावीची किंमत २०x३० सें.मी. ४०० गेज साईजची पॉलिथिन पिशावीचे दर रु.१३९/- प्रति किलो दराने (१२.५० किलो) रोपवाटोके पर्यंत वाहतूक खर्चासह (प्रति किलो ८० पिशाव्या)	०.००	०.००	१७३७.५०	१७३७.५०
३	रोपवाटोकेच्या जागेची सफाई करून जागेची मोजणी करणे. निरीक्षण पथ व ओटे आकार (१२x१.२x०.१५) मी. व काटेरी कुंपन तयार करणे. (साहित्याच्या किंमती सह)	९.००	१८२७.००	१८३.००	२०१०.००
४	गाळाची माती, शेणखत, वाळू (२:१:१) पुरवठा व रोपवाटोके पर्यंत वाहतूक करणे, माती १.९, शेणखत ०.९५ वाळू ०.९५ घ.मी. मिळून ३.८ घ.मी. प्रति १००० पिशाव्या, माती रु. ५४८/- प्रति घ.मी. शेणखत रु.१२८०/- प्रति घ.मी. व रेतो रु. १२८०/- प्रति घ.मी. वाहतूकीसह.	०.००	०.००	३४७३.२०	३४७३.२०
५	गाळाची माती, शेणखत, वाळू यांचे छाननी करून २:१:१ प्रमाणात मिश्रण करून, पॉलिथीन पिशाव्यामध्ये भरणे व त्याचे गट लावणे.	९.००	१८२७.००	०.००	१८२७.००
६	छोट्या पिशावीतील ९ महिन्यांचा रोपे मोठ्या पिशावित लावणे व वाफ्यात ठरवून दिल्या प्रमाणे गटात लावणे	२.००	४०६.००	०.००	४०६.००
७	रोपे मोठी उंच वाढल्याने ती सरळ राहावीत म्हणून रोपांना आधार देण्याकरिता बांबूच्या काठीचा आधार देणे	२.००	४०६.००	२७४३.००	३१४९.००
८	पिशावीतील रोपांना झारीणे पाणी देणे (९ महिने)	४७.४०	९६२२.२०	०.००	९६२२.२०
९	पॉलिथीन पिशाव्या ३ बॅगा हलविणे	१८.००	३६५४.००	०.००	३६५४.००
१०	रोपांखाली पॉलिथीन शीट अंधरणे	०.००	०.००	३४८.००	३४८.००
११	पॉलिथिन पिशाव्यातील रोपांची ४ बॅगा निदणो करणे.	१.००	२०३.००	०.००	२०३.००
१२	किटकनाशकांची फवारणी व खते देणे व माती भुसभुशीत करणे(किटकनाशके व खताच्या किंमतीसह)	५.००	१०१५.००	१८३.००	११९८.००
१३	रोपांची संगोपण व देखभाल	८.१०	१६४४.३०	०.००	१६४४.३०
एकूण		१०१.५०	२०६०४.५०	९५६७.७०	३०२७२.२०
मंजूर कल्याण २.७० टक्के			०.००	८०९.१७	८१४.९५
आकस्मित खर्च ३.०० टक्के			०.००	८९९.०८	९०५.१७
एकूण एकदर		१०१.५०	२०६०४.५०	११२७५.९४	३१८९२.०२
खर्चाचे प्रमाण/प्रति रोप खर्च रु.					३१.८९
मजुरी व साहित्य परवटा यांची टक्केवारी			६४.६१%	३५.३६%	१००%


वि.व.ज.
(रोहयो)


मुवसं
(अ.नि.व.वि)


अप्रमुवसं
(अ.नि.व.वि)